

### הגהלת בל"ם भांड्याना हा-गाआलात

- पेसाह सणाकरिता नवीन भांडी घेता आली नाहीत तर वापरती भांडी स्वच्छ धुऊन वापरण्यास परवानगी आहे. त्याची रीत म्हणजे -उकळते पाणी घेऊन टोप झाकणासहित व टोपास मूठ असल्यास ते सर्व पूरेपुर पाण्यात बुडतील ह्याची तसदी घ्यावी. पण हा पाणी खरोखरी उकळता असणे अवश्य होय, नुसता गरम पाणी वापरण्यास मनाई आहे भांडी पाण्यातून काढण्याआधी ती घसून थोडा वेळ गॅसवर ठेवून नंतर उकळत्या पाण्यातून काढावी. ही भांडी निसान महिन्याच्या चौदा तारखेस पेसाहसाठी करावी. आरी-जाल म्हणतो-ह्या सर्व कृती करतेवेळी परमेश्वराची भय मनामध्ये असावी, तसेच परमेश्वराची भय बाळगणाऱ्या माणसाने ह्या कृत्या कराव्या, असे करणाऱ्यांना परमेश्वर त्याचा मोबदला जरूर देत असतो. <sup>13</sup>
- रितीप्रमाणे उकळत्या पाण्यातून भांडी काढल्याबरोबर ती थंडपाण्यातून ताबडतोब बुडवून काढावे. <sup>14</sup>
- जी भांडी पावासाठी किंवा पिठासाठी वापरली जातात अशी भांडी पेसाहसाठी न वापरल्यास उत्तम. तसेच मातीची भांडी किंवा चिनी मातीची आपण पेसाहसाठी स्वच्छ करू न शकल्याने अशी भांडी सुध्दा वापरू नये. चकचकीत लुकण(enamelled plates) सुध्दा वापरू नये कारण त्या सुध्दा पेसाहसाठी कोशेर करता येत नसतात व बिअर पिण्याची ग्लासेस कोशेर करण्यासाठी फार कृती असते म्हणून ही ग्लासेस न वापरल्यास उत्तम. <sup>15</sup>

13 בן איש חי פרשת צו אות י"ב

14 בן איש חי פרשת צו אות י"ג

15 בן איש חי פרשת צו אות י"ד

- आरबीथची प्रार्थना प्रत्येकाने वेळेवर करावी.<sup>10</sup>
- प्रार्थनालय तसेच बेथ मिदराश ह्यांमध्ये सुध्दा हामेत्स शोधणे जरूरी होय. <sup>11</sup>

### ש"יפת חמין हामेत्स निर्मूलन

- सकाळची न्याहारी निसान महिन्याच्या चौदा तारखेस झाल्याबरोबर ताबडतोब प्रत्येकाने हामेत्स जाळण्यास घ्यावे. हा मित्सवा घरधन्याने करावा, ज्याने हामेत्स शोधण्याची बेराखा करून तपासणी केली होती. हामेत्स कचऱ्यावर फेकू नये, कारण त्याने अन्नाचा अपमान होतो. शिवाय त्याचे पावित्र्य भ्रष्ट केल्यासारखे होते, जेव्हा परधर्मीय ते पाहतात तेव्हा म्हणून प्रत्येकाने हा हामेत्स आपल्या अंगणात जाळावा. व त्यासाठी इंधन म्हणून होशानारब्बाचा आराबा जो आपण न फेकता बाजूला ठेवतो त्यासमवेत जाळावा. <sup>12</sup>
- सूचना : हामेत्स जाळण्यासाठी इंधन म्हणून कोणत्याही प्रकारचा अल्कोहोल किंवा केरोसीन वैगरे वापरू नये, नाहीतर हे वापरल्याने त्याचा अर्थ होतो कि, हामेत्स न जाळता वेगळ्या पदार्थ जाळतो आहे.
- इतर कायदे राब्बीच्या सल्ल्याने करावे.
- हामेत्स जाळल्यानंतर ताबडतोब बितूल करावे, पुढील दिलेल्या विधी प्रमाणे पान क्र.9७
- हामेत्स विकण्याच्या बाबतीत सुध्दा राब्बीचा सल्ला घेतल्यास उत्तम.

10 מ"ב תל"א סק"ח

11 שלחן ערוך סימן תל"ג סעיף י'

12 בן איש חי פרשת צו אות י'

## माग्गीद מגיד

बिह्हीलू यात्सानू मिम्मीत्सरार्इम.

हे लाहमा बोलतेवेळी अर्धी मत्साची भाकरी जी दोन भाकऱ्यांच्यामधे ठेवली होती ती उचलून दाखवावी.

हे लाहमा आनया, दी आखालू आह्हाथाना बेआरआ देमित्सरार्इम, कोल दीखफीन येथे वेयेखुल, कोल दित्सरीख येथे वेयिफसाह, हाशशाता हाखा, लेशाना हाब्बाआ बेआरआ देइसराएल, हाशशाता हाखा आह्हादे, लेशाना हाब्बाआ बेआरआ देइसराएल बेने होरीन.

[काही लोक तीन वेळ म्हणतात.] ॥

मा-निशताना बोलतेवेळी तबक टेबलावर एका कोपऱ्याला ठेवावे. तसेच द्राक्षरसाचा प्याला धुवून त्यात द्राक्षरस भरून टेबलावर ठेवावे व नंतर म्हणावे.

मा-निशतान्ना हाल्लायला हाज्जे, मिक्कोल-  
हाल्लेलोथ

शेबेखोल हाल्लेलोथ एन आनाहनु मेताबेलीन आफीलू पाआम आहाथ, वेहाल्लायला हाज्जे शेते पेआमीम.

## माग्गीद מגיד

बिह्हीलू, ही दुखाःची भाकर, जी आपल्या वडीलांनी मिसर देशातून घाबरेपणाने निघताना खाल्ली ती, जे भुकेलेले असतील त्या सर्वांनी येऊन खावी. वल्हांडण सण करावयास ज्याची इच्छा असेल त्याने येऊन करावा. यावर्षी येथे आणि पुढल्या वर्षी इसराएलांच्या देशात. या वर्षी येथे गुलाम आहोत पुढल्या वर्षी इसराएलांच्या देशात मोकळी झालेली लेकरे अशी होऊ.

सर्व रात्रीहून ही रात्र भिन्न कां?

सर्व रात्रीस कोणताही पदार्थ एक वेळ ही बुडवून खात नाही, ह्या रात्रीस दोन वेळ बुडवून खातो.